
 Vyawahare Netralaya See us, See better	<b>Vyawahare Netralaya &amp; Eye Bank, Amravati</b> V.M.V Road, Rathi Nagar, Amravati   0721-2664880   Mob : 9370109617		 NABH & ISO CERTIFIED EYE HOSPITAL
	<b>Dr. Neeta Vyawahare</b> MBBS, DO (Ophthal) Regd. No. 070595	<b>Dr. Pravin Vyawahare</b> MBBS, MS (Ophthal) Regd. No. 65374	

### मोतीबिन्दू शस्त्रक्रियेचे संमती पत्र

<b>Name/Age/Gender</b>	<b>MR. RAJAT PADMAKAR DHANWALKAR / 30 / Male</b>	<b>MRD No</b>	<b>1</b>	<b>DOA</b>	<b>29/04/2026</b>
<b>Address</b>	<b>34, SHESH NAGAR, KHARBI ROAD, NAGPUR</b>	<b>UHID No</b>	<b>7387</b>	<b>Mobile</b>	<b>9595454907</b>

#### प्रस्तावना :-

जेव्हा मोतीबिंदूमुळे दृष्टी कमी होते त्यावेळेस मोतीबिंदूचे Operation करण्याबद्दल सल्ला दिल्या जातो. मोतीबिंदू पिकल्यानंतरच मोतीबिंदूचे Operation करता येते हा समज चुकित आहे. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेला (लेन्स सोबत / लेन्स शिवाय) संमती देत असतांना मी घोषित करतो / करते की खालील सांगितलेली माहिती मला पूर्णपणे कळलेली आहे.

#### 1. पर्यायी उपचार :-

मोतीबिंदूच्या Operation नंतर दृष्टी परत येण्यासाठी तीन प्रकारच्या पद्धती उपलब्ध आहेत.

(१) मोतीबिंदूनंतरचा जाडा चष्मा (२) Contact Lens (३) Intro -Ocular Lens

मोतीबिंदूच्या विना लेन्स ऑपरेशन्च्या नंतर लागणारा चष्मा हा खूप जाडा असतो आणि अशा चष्मामुळे ३०% प्रतिमा मोठी दिसते. दुसरा डोळा सामान्य असल्यास अशा चष्मामुळे दोन प्रतिमा दिसू शकतात. Contact Lens मुळे प्रतिमा ८% मोठी दिसते आणि Contact Lens हाताळणे कठीण असते. एखाद्या व्यक्तिला Contact Lens सहन सुद्धा होत नाही. डोळ्यामध्ये टाकण्याच्या भिंगामुळे (Intro - Ocular Lens) प्रतिमा मोठी दिसत नाही. शस्त्रक्रियेद्वारे हा भिंग नेहमीसाठी डोळ्यामध्ये स्थायी स्वरूपात बसवल्या जातो.

1. लेन्स (IOL) हा शस्त्रक्रियेद्वारे डोळ्यामध्ये बसवल्या जातो. (Laser द्वारे नाही.) टाकलेला लेन्स डोळ्यामध्ये स्थायी स्वरूपात राहतो.

कधी कधी lens (IOL) टाकण्याची परवानगी असतांना सुद्धा शल्य चिकित्सक डोळ्यात lens (IOL) बसविणे हानिकारक ठरण्याची शंका निर्माण झाल्यास lens (IOL) न टाकण्याचा निर्णय घेऊ शकतात.

3) लेन्स (IOL) चा power मोजण्यासाठी A-Scan अथवा IOL Master चा उपयोग केला जातो. Operation नंतर छोटासा चष्माच नंबर लागणे हे स्वाभाविक असते. Monofocal lens टाकल्यानंतर साधारणतः लांबच बघण्यासाठीचा नंबर कमी लागतो. पण वाचण्यासाठी चष्मा लागतो. (काही रूग्णांमध्ये शल्यचिकित्सक जवळची दृष्टी विनाचष्मांनी चांगली राहण्यासाठी स्वतःहून (Minus (-) नंबर ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात.

Multifocal lens नंतर चष्मावर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होते. पण छोटासा नंबर लागणे स्वाभाविक असते. साधारणतः या व्यक्तींना दोन भागाच्या चष्मांची गरज पडत नाही. या lens नंतर contrast vision थोडी कमी राहू शकते आणि शस्त्रक्रियेनंतर उजेडाभोवती वलय (Glare & Haloes) दिसू शकतात.

ज्या व्यक्तींना cylindrical Number असतो अशा व्यक्तींना सामान्य Lens टाकल्यानंतर Axis चा नंबर लागणे (Cylindrical) स्वाभाविक असते. मोतीबिंदूचे Operation चा उद्देश डोळ्यातील धुरकट झालेला लेन्स काढून त्या ठिकाणी Artificial Lens टाकणे असते. चष्माचा नंबर पूर्णपणे काढणे हा उद्देश नसतो.

1. यशस्वी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर येणारी दृष्टी ही मागच्या रेटिनाच्या स्थितीवर अवलंबून असते. जास्त असलेल्या मोतीबिंदूमुळे आधुनिक उपकरणांनी तपासणी करून सुद्धा मागच्या रेटिनाची स्थिती सामान्य आहे अशी खात्री करणे कठीण असते. मोतीबिंदू जास्त असलेल्या डोळ्यांमध्ये रेटिनाची स्थिती आणि शस्त्रक्रियेनंतर येणारी दृष्टी याचा कयास लावणे कठीण असू शकते.

2. आधुनिक उपकरणांमुळे आणि मायस्क्रोस्कोपीक शस्त्रक्रियेमुळे Complication ची संभावना ही फार कमी आहे. आणि झाल्यास साधारणतः औषधाद्वारे अथवा शल्यचिकित्सेद्वारे याचा उपचार करता येतो.

शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे दृष्टी जाण्याची संभावना ०.५% पेक्षापण कमी असते. परंतु मानक पुस्तकांमध्ये सांगितल्याप्रमाणे खालील प्रकारची Complication शस्त्रक्रियेनंतर उद्भवू शकतात.

अ) Operation नंतर Lens च्या मागील परदात धुरकटपणा आल्यास दृष्टी कमी होऊ शकते व त्यासाठी Yang Laser करण्याची गरज पडू शकते.

ब) डोळ्यांमध्ये रक्त उतरणे (Bleeding), लेन्स चा मागचा पडदा फाटणे (Posterior capsular Rent ), मोतीबिंदू डोळ्याच्या मागच्या भागात पडणे (Nucleus Drop) जखम leak होणे ( wound leakage), डोळ्यामध्ये सुज येणे (Uveitis), डोळ्यामधील बुबुळ खराब होणे (corneal decomposition), काचबिंदू होणे (glaucoma), Retina वर सुज येणे (Cystoid Macular oedema),

Retina सरकणे (RD), भिंग सरकणे (IOL Dislocation/IOL Decantation), डोव्यामध्ये Infection होणे. (Endophthalmitis) या प्रकारचे complications उद्भवू शकतात. Lens जागेवरून सरकल्यास परत शस्त्रक्रिया करून जागेवर बसविण्याचे गरज पडू शकते अथवा Lens काढण्याची पण गरज पडू शकते. जंतु संक्रमण न होण्याची पुर्णपणे काळजी घेऊन सुद्धा जंतु संक्रमणाची (Endophthalmitis) शक्यता नाकारता येत नाही. Operation नंतर दृष्टी कमी होण्याचा धोका नाकारता येत नाही.

क) कधी कधी मोतीबिंदुचे Operation phaco surgery द्वारे करण्याचे ठरविलेले असतांना सुद्धा, शल्यचिकित्सकाला या पद्धतीचा धोका वाटल्यास तो साध्या पद्धतीने (Extra capsular cataract surgery) करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

ड) सामान्य Complication स्थानिक बधिरीकरणाच्या पद्धतीमध्ये जिवाला धोका उद्भवण्याची शक्यता ही ०.५% पेक्षाही कमी असते. ही शक्यता ज्या व्यक्तींना मधुमेह (DM), उच्च रक्तदाब (HT), हृदयाचा आजार अथवा बाकी काही आजारांमुळे वाढू शकते. औषधाची Reaction होण्याचा धोका नाकारता येत नाही. प्रत्येक Complication चा उल्लेख करणे हे अशक्य आहे. व त्यामुळे ही Complication ची यादी संपुर्ण असणे शक्य नाही.

### शस्त्रक्रियेसाठी संमती :-

1. मी याद्वारे डॉ. प्रविण व्यवहारे/डॉ. निता व्यवहारे यांना व त्यांच्या साहाय्यकांना माझ्या उजव्या / डाव्या डोव्याचे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी संमती देत आहोत.

उपचारा दरम्यान व शस्त्रक्रिये दरम्यान वेळेवर उद्भवणाऱ्या समस्येवर / अडचणीवर डॉक्टरांना परिस्थिती प्रमाणे उपचार व सांगीतल्याशिवाय वेगळी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासू शकते याद्वारे मी अशी परिस्थिती निर्माण झाल्यास वेगळ्या प्रकारचे उपचार अथवा शस्त्रक्रिया करण्याची संमती देतो आहे.

1. शस्त्रक्रियाची विधी उद्देश व त्यासाठी पर्यायी उपचार याबाबत मला पुर्ण माहिती देण्यात आली आहे व ती मला व्यवस्थित समजली आहे.
2. मला/आम्हाला आजारपणाबद्दल / शस्त्रक्रियानंतर पूर्ण दिसण्याची किंवा स्वस्थ होण्याची शास्वती देण्यात आलेली नाही व त्याबाबत माझी कसलीही तक्रार राहणार नाही.
3. आवश्यकतेनुसार Local Anesthesia (फक्त डोळा निर्जिव करणे) किंवा General Anesthesia (पुर्ण बेशुद्ध करणे) देण्याचा आम्ही डॉक्टरांना अधिकार दिला आहे. बेशुद्धकरणाचे काम जोखीमपूर्ण असले तरी दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी मी/ आम्ही बेशुद्ध करण्यास संमती देत आहोत.

बधिरीकरण तज्ञ व बेशुद्ध करण्याच्या पद्धतीबद्दल मला / आम्हाला संपुर्ण माहिती देण्यात आली आहे. या पद्धतीत अनेक अडचणी (Complication) उद्भवू शकतात.

उदाहरणार्थ :- श्वसनक्रियेत अडथळा, औषधाचे दुष्परिणाम, पक्षपात, मेंदु रक्तस्ताव, हृदय व फुफ्फुस क्रिया बंद पडणे व/वा मृत्यु तसेच स्वरपेटी खराब होणे. दात किंवा डोक्याला जखमा होण्याची शक्यता असणे.

1. मी आवश्यक असणाऱ्या औषधांना व Infusions ला देण्याची याद्वारे संमती देतो आहे.
2. मी वैज्ञानिक किंवा शैक्षणिक उद्देशासाठी माझ्या शस्त्रक्रियेला दुसऱ्याला बघू देण्याची Photo काढण्याची व T.V. वर प्रसारीत करण्याची संमती देतो आहे. (यामध्ये माझा परिचय प्रकट न होण्याची अट राहिल.)
3. शस्त्रक्रियेदरम्यान काढलेल्या शरीराच्या भागात किंवा उतक (Tissue) ला मानक पद्धतीद्वारे विल्हेवाट लावण्याचे संमती देतो आहे.

खालील सही करणारा (रुग्ण किंवा रुग्णांचे जवळचे नातेवाईक) याद्वारे संभावित Complication आणि दृष्टी कमी येण्याच्या पुवकल्पनेची संपुर्ण माहिती असून सुद्धा माझ्या उजवा / डावा डोव्याच्या (Operation) शस्त्रक्रियेची संमती देत आहे. मी प्रमाणित करतो की, मी हि यादी, संमतीपत्र पुर्ण वाचले आहे/वाचून दाखवले आहे आणि माझ्या मातृभाषेत मला समजावून सांगितल्या गेले आहे. मी सही करण्याआधी सर्व खाली जागा भरल्या आहेत. वाक्य पुर्ण लिहिली आहेत; आवश्यकता नसलेल्या गोष्टी खोडल्या आहेत. डॉक्टरांनी माझ्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तर दिली आहेत.

डॉक्टरांनी माझ्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तर दिली आहेत.

नातेवाईक / साक्षीदार केलेली व्यक्ती	नातेवाईक / साक्षीदार	रुग्णाची / रुग्णांनी नामांकित
सही .....	सही .....	सही .....
नाव .....	नाव .....	नाव .....
नाते .....	नाते .....	नाते .....

## शस्त्रक्रियेनंतर कमी दृष्टी येण्याचा अंदाज असणाऱ्या रुग्णाची संमती

### (Informed consent for guarded prognosis)

डॉक्टरांनी मला Operation नंतर दृष्टी कमी येणार याबद्दल आधीच सांगितलेले आहे. शस्त्रक्रियेनंतर दृष्टी कमी / खूप कमी / अजिबात नाही येण्याची डॉक्टरांनी मला पूर्ण कल्पना दिली आहे. याचे कारण खालीलप्रमाणे सांगितले गेले आहे.

आघात (Trauma) मधुमेहामुळे खराब झालेला मागचा पडदा (Diabetic Retinopathy) काचबिंदू (glaucoma) मायोपिया (Myopia) डोळ्यामध्ये येणाऱ्या सुजेचा आजार (Uveitis) वयानुसार होणारी पडद्याची खराबी (Age Related Macular Degeneration) मागचा पडदा जागेवरून सरकणे (Retinal Detachment) जागेवर सरकलेला मोतीबिंदू अथवा भिंग (Dislocated Lens or IOL) डोळ्याचे गंभीर संक्रमण (Infection).

नातेवाईकाची सही ..... रूग्णाची सही .....

नांव/नाते ..... नांव .....

### डॉक्टरांचे द्वारा घोषणा

मी घोषणा करतो की, मी करण्यात येणारी उपचार पद्धती व शस्त्रक्रिया यांच्या परिणामांविषयी आणि कार्यपद्धतीविषयी माहिती दिली आहे आणि या रुग्णाशी संबंधित Complication बद्दल चर्चा केली आहे. मी रूग्णाला प्रश्न विचारण्याचा वेळ दिला आहे आणि त्याचे समाधानकारक उत्तर दिले आहे.

तारीख

: .....

डॉक्टरची सही

डॉ. प्रविण व्यवहारे / डॉ. निता व्यवहारे